

**प्रतिनियुक्तीने नियुक्ती**

श्री. स्वप्निल कापडणीस, उप जिल्हाधिकारी  
(नियुक्तीच्या प्रतिक्षेत) यांची सह संचालक,  
पर्यटन संचालनालय या पदावर  
प्रतिनियुक्तीने नियुक्ती करणेबाबत...

महाराष्ट्र शासन

महसूल व वन विभाग

शासन आदेश क्र. टिआरएफ-१०२३/प्र.क्र.२७८/ई-२

मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,

मंत्रालय, मुंबई ४०० ०३२.

दिनांक:- ०९ नोव्हेंबर, २०२३

संदर्भ:- १) महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्ये पार पाडताना  
होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम, २००५

२) सामान्य प्रशासन विभाग अधिसूचना क्र.एसआरव्ही-२०२१/प्र.क्र.४९/कार्या-१२, दि.१४.०७.२०२१

**शासन आदेश :-**

महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्ये पार पाडताना  
होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम, २००५ मधील कलम ४(४), सा.प्र.वि. च्या महसूल विभाग वाटप नियम,  
२०२१ अधिसूचना दि.१४.७.२०२१ च्या नियम ८ मधील तरतूदीनुसार व महाराष्ट्र नागरी सेवा (पदग्रहण  
अवधी, स्वीयेत्तर सेवा आणि निलंबन, बडतर्फी, सेवेतून काढून टाकणे) नियम, १९८१ च्या नियम-४० मधील  
परिशिष्ट-२ मधील विहित अटी व शर्तींना अधीन राहून श्री. स्वप्निल कापडणीस, उप जिल्हाधिकारी यांची  
सह संचालक, पर्यटन संचालनालय या पदावर ३ वर्षांच्या कालावधीसाठी सक्षम प्राधिकाऱ्यांच्या मान्यतेने  
सार्वजनिक सेवेच्या हितार्थ व प्रशासकीय सोयीच्या दृष्टीने प्रतिनियुक्तीने नियुक्ती करण्यात येत आहे.

२. सह संचालक, पर्यटन संचालनालय या पदावरील प्रतिनियुक्तीच्या अनुषंगाने श्री. स्वप्निल  
कापडणीस, उप जिल्हाधिकारी यांच्या सेवा प्रधान सचिव, पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग, मंत्रालय, मुंबई  
यांचेकडे सुपूर्द करण्यात येत आहेत.

३. श्री. स्वप्निल कापडणीस, उप जिल्हाधिकारी यांनी प्रधान सचिव, पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग,  
मंत्रालय, मुंबई यांचेकडे तात्काळ हजर व्हावे.

४. सदर शासन आदेश महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध  
करण्यात आले असून त्याचा संगणक संकेतांक क्रमांक २०२३११०९१६३६३२५७१९ असा आहे. हे शासन  
आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

( सं. वि. गावडे )

शासनाचे उप सचिव

प्रति,

- प्रधान सचिव, पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग, मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.
- विभागीय आयुक्त, छत्रपती संभाजीनगर.
- विभागीय आयुक्त, कोकण.

प्रत,

- मा. मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव, मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.
- मा. उप मुख्यमंत्री (गृह) यांचे सचिव, मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.
- मा. उप मुख्यमंत्री (वित्त) यांचे सचिव, मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.
- मा. मंत्री (महसूल) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.
- अपर मुख्य सचिव (महसूल) यांचे विशेष कार्य अधिकारी, मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.
- संबंधित जिल्हाधिकारी.
- प्रधान महालेखापाल-१/२ (लेखा व अनुज्ञेयता)/ (लेखा परीक्षा), मुंबई/ नागपूर.
- संबंधित जिल्हा कोषागार अधिकारी.
- संबंधित अधिदान व लेखा अधिकारी.
- संबंधित आहरण व संवितरण अधिकारी.
- संबंधित उप जिल्हाधिकारी (विभागीय आयुक्त, छत्रपती संभाजीनगर यांचेमार्फत).
- सह सचिव (ई-२) यांचे स्वीय सहायक, मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.
- निवडनस्ती (ई-२).